

3) *zerschneiden so v. a. einer Sache ein Ende machen: अतिप्रसङ्गं तु विद्युत्य कृष्णस्तान्वारयामास HABIV. 8433.*

— सम् 1) *schneidend summeln: बर्हिर्देवसदनं संदामीति Cit. beim Schol. zu KĀTJ. Ča. p. 123, 21. — 2) zusammenschneiden, zerkleinern: शितिपटी सं व्यतु शरव्येश्यं चतुष्पदी AV. 11, 10, 6. — Vgl. संदान.*

4. दा, घृति $\delta\text{ēw}$, binden (fehlt im Dhātup.); partic. दिति. घृष्यायं दीष
lass dich binden (nach Mahidh. von 1. दा) VS. 38, 3. — Vgl. 3. द, 4. दा-
मन् दामा.

— श्रा binden, fesseln: सा ब्रह्मांडं देवपोर्युं ब्रह्मग्र्यांदीयमाना। मृत्योः
पद्मशु श्रा घृति AV. 12, 8, 15. — Vgl. 2 श्रादान.

— उद् s. उदान, उदित, उदित.

— नि anbinden: निदाय वत्सम् im KALPA bei SĀJ. zu TAITT. ĀR. 4, 8,
9. प्रुणश्चिक्षेयं निर्दितं सकृष्टायूपदमुच्च: R.V. 5, 2, 7. निर्दित ver wahrt, ver-
steckt: उदिता यो निर्दिता वैदिता वस्वायुजियै वृत्तिः 8, 92, 11.

— वि s. u. 3. दा mit वि.

— सम् zusammenbinden, anbinden, fesseln: वि मृदुकायं ते मनो रु-
योरश्च न संदेतम्। गोभिर्वरुणा सोमिणि R.V. 1, 25, 3. संदाय KĀTJ. Ča. 26,
5, 5. इन्द्रस्तान्वयं कृदाम्न तान्मये सं व्या लम् AV. 6, 103, 2. तिप्रेण शुरु इव
भव्यत्वा बृहूलालेन संदेता: 8, 8, 4. संदेताय स्वाक्षु वल्लते स्वाक्षु an
den Ort gefesselt, unbeweglich VS. 22, 7. संदेत gebunden, gefesselt AK.
3, 2, 35, 44. MED. dh. 27. संदेतं सर्पभेगेन कृष्यमाणं यथा मग्नम् HABIV. 3674.
संदेता मापकैषीयैः — नेमौ मोचयितु शक्यवेत्समादिषु बन्धनात् R. 6, 21,
12. — Vgl. संदान, असंदित, असंदिन.

3. दा (दे), दृप्यते beschützen Dhātup. 22, 66. perf. दिग्ये(!) P. 7, 4, 9. Vop. 8,
119. Vgl. दृप्य, welcher Wurzel auch die Bed. दृष्टा zugeschrieben wird.

— desid. दित्सते P. 7, 4, 54, Sch.

— परिषिपि, दृप्यते P. 8, 4, 17, Sch. प्रपिद्यते ebend. und Sch. zu P.
1, 1, 20.

6. दा (von 5. दा) f. Schutz MED. d. 1.

7. दा (दे), दायति reinigen Dhātup. 22, 26. aor. अदासीत्, prec. दायात्
Vop. 8, 85.

— अव, partic. अवदात (abgewaschen) gereinigt, rein: अवदातं मुखम्
Sch. zu P. 1, 1, 20, 7, 4, 46, 47. blendend weiss: सुधावदात (vgl. सुधाश्रुष्ट
BHĀTR. 1, 40) MBH. 3, 1794, 13, 764. R. 4, 33, 10. gelautert, rein in übertr.
Bed.: विश्वावदातं मुखम् BHĀTR. Suppl. 4. वंशो यशसावदातः BHĀTR. P. 5,
6, 15. मनु 1, 23. मक्षप्रज्ञाः सर्वे शास्त्रावदाता धनुर्भूतिं मुष्यतमाः पृथिव्याम्
MBH. 5, 695. स्ववदाता मनस्विनः 4, 341. धृष्टावदाता विक्राताः 2, 181.
येषां त्रीएयवदातानिविद्या योनिश्च कर्म च 3, 27. शेषाएववदातानि पानी-
यं च भोजने 13, 5077. Fernere Belege s. u. अवदात und vgl. 2. अवदान
(अपदान).

— व्यव pass. sich hell verbreiten: विपति व्यवदायमानचन्द्रिके DA-
cak. 53, 3. व्यवदात = अवदात: प्रधातमाना व्यवदाताः (वार्षी: पुरुषाः:)
TAITT. ĀR. 1, 9, 4. f. ई 17, 2.

8. दा (von 7. दा) f. das Reinigen MED. d. 1.

दाक्षी UṇādiS. 3, 40. m. Opferer Uggval. ein freigebiger Mann Uṇ. 3,
40, Sch.

दात् 1) adj. a) zu Daksha in Beziehung stehend: मत्व HABIV. 7444. —
b) oxyt. zu Dakshi in Beziehung stehend: संयं, अङ्गं, लक्षण P. 4, 3, 127, Sch.;

vgl. 2, 112, Sch. — 2) दात्तिप्यायणम् = दात्तिप्यायनम् der Gang der Sonne
nach Süden, das Wintersolstitium, das zu dieser Zeit stattfindende Opfer
M. 6, 10. — 3) m. pl. N. einer Schule: कुमारोदाता: P. 6, 2, 69, Sch.; vgl.
4, 2, 112, 113, Sch.

दात्तक् adj. von दाति P. 4, 2, 104, Vārtt. 30, Sch. von den Dākshī be-
wohnt gaṇa राजन्यादि zu P. 4, 2, 53. n. ein Verein von Nachkommen
des Daksha Rājām. zu AK. 3, 3, 40. CKDR.

दात्तायणी 1) adj. vom Stämme des Daksha herkommend, bereitet u. s.
w.: यो ब्रिमर्ति दात्तायणी द्विरप्यम् VS. 34, 51. — 2) m. a) ein Sohn oder
entfernterer Nachkomme des Daksha Sch. zu P. 2, 4, 60, 4, 1, 104. 156.
यदाब्रन्दात्तायणा हिरैप्यं शतानीकाय VS. 34, 52. ČAT. Br. 2, 4, 4, 6.
BHĀC. P. 6, 5, 2. दात्तायणीभक्ता n. das von den D. bewohnte Gebiet gaṇa रेष-
कायादि zu P. 4, 2, 54. — b) ein best. Opfer (s. दात्तायणपञ्च). — 3) f. ई
a) eine Tochter Daksha's Vop. 7, 1, 9. MBH. 12, 6343. BHĀC. P. 7, 11, 6.
pl. 15, 80. MĀRK. P. 50, 21. Ađiti Nīr. 11, 23. MBH. 1, 8135. 3, 14261.
ČAK. 101, 7. 109, 2. Dīti BHĀC. P. 3, 14, 7. Kadru und Vinatā MBH. 1,
1227. 1459. Surasā, die Mutter der Nāga, R. 5, 6, 26. Ĝajā und Vi-
gajā R. GORR. 1, 24, 15. Svadhā BHĀC. P. 4, 1, 62. Durgā, die Gemahlin
Čiva's, H. 203, Sch. H. an. 4, 78. MED. q. 97. Verz. d. Oxf. H. 184. a. pl.
die Gemahlinnen des Mondes, die 27 Mondhäuser H. 115. H. an. MED.
दात्तायणीपति der Mond TRIK. 1, 1, 86. Hār. 13. °समाणa desgl. HALĀJ. im
CKDR. दात्तायणीप (sic) der Mond und Bein. Čiva's Wils. दात्तायणी =
Rohinī, die Lieblingsgemahlin des Mondes, H. an. — b) Croton po-
lyandrum (दत्ती) RATNAM. 34. — 4) n. a) die Nachkommenschaft des
Daksha BHĀC. P. 4, 1 in der Unterschr. — b) Gold oder Goldschmuck
(wie er bei den Dākshājaṇa üblich) H. q. 162. °हृत्तं ČAT. Br. 6, 7, 4,
2. दात्तायणी वा दात्तिणा KĀTJ. Ča. 4, 4, 28. — c) = दात्तिप्यायण = दात्तस्या-
यनम् das Wintersolstitium, das zu dieser Zeit stattfindende Opfer KULL.
zu M. 6, 10.

दात्तायणीपत्नी (दा° + पत्नी) m. (auch einfach दात्तायणी m.) ein best. Opfer,
eine Modification des Darçapauruṣamāsa (durch 15 Jahre statt 30 sich
erstreckend) AIT. Br. 3, 40. ČAT. Br. 2, 4, 4, 2. KĀTJ. Ča. 1, 2, 11. 4, 4, 1.
ČĀNKH. Ča. 3, 8, 3. ĀÇV. Ča. 2, 14. °यज्ञिन् ČAT. Br. 11, 1, 2, 13. KĀTJ. Ča.
4, 2, 48. °यज्ञिक dazu gehörig: त्रत ČĀNKH. Ča. 3, 9, 4.

दात्तायणीपत्नी (von दात्तायण 4, b) adj. goldenen Schmuck tragend JIĀN.
1, 133.

दात्तायणीपति m. Sohn der Dākshājaṇi Aditi, der Sonnengott MBH.
13, 6831.

दात्तायणी falsche Form für दात्तायणी eine Tochter des Daksha AK.
1, 1, 2, 23 (CKDR. liest richtig दात्तायणी). HABIV. 1332.

दात्तायणी m. Geier AK. 2, 5, 21. H. 1335. — Vgl. दात्तायण.

दात्ति m. ein Sohn des Daksha Sch. zu P. 4, 1, 93 und 2, 4, 60. °वा-
हृत् P. 8, 4, 8, Sch. °पान (= दात्तीपान पानम्) 9, Sch. दात्तीपान विषयो दे-
शः gaṇa राजन्यादि zu 4, 2, 53. दात्ती f. eine Tochter des Daksha P. 4,
1, 65, Sch. दात्तीपुत्र m. der Sohn der D., Pañini Kār. zu P. (ed. Calc.)
1, 1, 20. TRIK. 2, 7, 24. H. 851, Sch. ČIKSHĀ 32, 33 in Ind. St. 4, 336 (der
Verse 33 ist offenbar verdorben); vgl. दात्तिप.

दात्तिकट (दा° + कट) m. P. 6, 2, 85, Sch.